

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील  
उपयोजना-जुलै, २००७ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे  
अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या विविध  
उपशिर्षाखालील योजनांतर्गत तरतूदीचे वाटप..


महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन शुध्दीपत्रक क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७  
दिनांक :- २१ सप्टेंबर, २००७.

**वाचा :** शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७,  
दि. १४ सप्टेंबर, २००७.

**शासन शुध्दीपत्रक :-** उक्त दिनांक १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयान्वये जुलै, २००७ च्या  
अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत झालेल्या योजनांच्या तरतूदी वितरित करण्यात  
आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयातील पृष्ठ क्र.१६, बाब क्र.१८३, स्तंभ १ मधील कामाचे नांव  
"वसतिगृह, शिरूर, जि.पुणे" याऐवजी "वसतिगृह, शिरपूर, जि.धुळे" असे वाचण्यात यावे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून  
त्याचा संगणक सांकेतांक २००७०९२११७५९१२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( वि.स.ठाकूर )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ ठाणे

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १, मुंबई.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र २, नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, धुळे / पुणे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव, जि.पुणे /

नंदुरबार, जि.नंदुरबार

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई (व्यय-१४/अर्थसंकल्प-१७)

सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई. (व्यवसाय शिक्षण बजेट शाखा)

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ६ वा मजला, विधानमंडळ सचिवालय,  
विधान भवन, मुंबई.

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, मुंबई.

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे / धुळे.

कार्यासन अधिकारी (कार्यासन- २ / ६ / १२ ), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का-७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.